

आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी इतर राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यांची तपासणी करण्यासाठी समितीस मुदतवाढ देणे तसेच ४ अभ्यासगटांची नियुक्ती करण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
आदिवासी विकास विभाग
शासन निर्णय क्रमांक: जजाप-२०१४/प्र.क्र.७७/का-१४,
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-४०००३२.
दिनांक :- २० सप्टेंबर, २०१४.

वाचा-

१. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्र.जजाप-२०१४/प्र.क्र.२०/कार्या-०७,
दिनांक १५/०४/२०१४ व दिनांक २२/०५/२०१४.
२. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक जजाप-२०१४/प्र.क्र.७७/कार्या-१४,
दिनांक ११/०६/२०१४.
३. शासन निर्णय आदिवासी विकास विभाग क्रमांक जजाप-२०१४/प्र.क्र.७७/कार्या-१४,
दिनांक २७/०८/२०१४.

प्रस्तावना-

जनजाती सल्लागार परिषदेच्या ४८ व्या बैठकीमध्ये झालेल्या ठरावानुसार आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी इतर राज्यात अस्तित्वात असलेल्या अशा कायद्यांची तपासणी करून महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, १९६६ मध्ये योग्य बदल करण्यासाठी शिफारशी सुचविण्याकरिता संदर्भ क्रमांक २ अन्वये अपर मुख्य सचिव, (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यास मुदतवाढ देण्याची बाब विचाराधीन होती. तसेच ४ राज्यातील (आंध्र प्रदेश, छत्तीसगढ, ओडीसा व मध्य प्रदेश) अस्तित्वात असलेल्या जमीन महसूल कायदा तपासणी करण्यासाठी ३ स्वतंत्र अभ्यासगट निर्माण करून त्यांनी वरील ४ राज्यांचा दौरा आयोजित करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय :-

आदिवासींच्या जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी आंध्रप्रदेशात आणि इतर राज्यात अस्तित्वात असलेल्या कायद्यांची तपासणी करून महाराष्ट्र जमीन महसूल कायदा,

१९६६ मध्ये योग्य तो बदल करण्यासाठी संदर्भ क्रमांक २ च्या शासन निर्णयान्वये अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली गठीत करण्यांत आली आहे. सदर समितीने आपला अहवाल समिती स्थापनेच्या दिनांकापासून तीन महिन्यांच्या आंत म्हणजेच दिनांक ११/०९/२०१४ पर्यंत शासनास सादर करावयाचा होता. प्रधान सचिव (महसूल) यांच्या अध्यक्षते खालील समितीकडून शासनास अहवाल सादर करण्यास अजून काही कालावधी लागणार असल्याकारणाने समितीस दिनांक ३१/१२/२०१४ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

तसेच संदर्भ क्रमांक ३ अन्वये अस्तित्वात असलेल्या जमीन महसूल कायदा तपासणी करण्यासाठी तीन स्वतंत्र अभ्यासगटाची स्थापना करण्यात आली आहे. तथापि, सध्याच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीची पार्श्वभूमी विचारांत घेता अभ्यासगटातील जिल्हाधिकारी दौ-यावर जाऊ शकत नाही त्यामुळे खाली नमूद केलेल्या रकान्यातील उप सचिव (महसूल), संबंधित अपर जिल्हाधिकारी व इतर अधिकारी यांना ४ राज्याच्या दौ-यावर पाठविण्यास मंजूरी देण्यांत येत आहे.

अ.क्र.	अभ्यासगटातील सदस्य	राज्य
१	१) श्री. एस.एस.पाटील, उप सचिव, महसूल विभाग, मंत्रालय, मुंबई २) अपर जिल्हाधिकारी, नंदूरबार ३) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा	मध्यप्रदेश
२	१) श्री. परिमल सिंह, मा. राज्यपाल महोदयांचे उप सचिव, राजभवन २) श्री. गोविंद बोडके, अपर जिल्हाधिकारी, कोकण विभाग,	आंध्रप्रदेश
३	१) अपर जिल्हाधिकारी, ठाणे २) श्री. किरण माळी, उपायुक्त, अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास, ठाणे	ओरीसा
४	१) उपायुक्त (महसूल), नाशिक २) श्री. डी.के.पानमंद, उपसंचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक.	छत्तीसगड

सदर अभ्यासगट आदिवासी जमिनीचे बिगर आदिवासींना होणारे हस्तांतरण रोखण्यासाठी इतर राज्यात अस्तित्वात असलेल्या यासंदर्भातील कायद्यांची व प्रशासकीय व्यवस्थेची तपासणी करेल तसेच प्रत्यक्षात होत असलेला अंमलबजावणीबाबत व कायदेशीर तरतुदीमुळे झालेल्या अनुकूल/प्रतिकूल परिणामाबाबत सविस्तर अहवाल संबंधित जिल्हाधिका-यांमार्फत दिनांक ३०/०९/२०१४ पूर्वी समितीस सादर करेल.

सदर अभ्यासगटातील सदस्यांना विद्यमान शासकीय दराने प्रवास व इतर भत्ते अनुज्ञेय राहतील व या प्रयोजनावरील खर्च आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे या आस्थापनेद्वारे खर्ची घालण्यात येईल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९२०१५२२५७२९२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(नि. अ. पांढरकामे)

अवर सचिव

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव
- ३) मा.उपमुख्यमंत्री यांचे खाजगी सचिव
- ४) मा.मंत्री, (महसूल) यांचे खाजगी सचिव
- ५) मा.मंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
- ६) मा.राज्यमंत्री, (महसूल) यांचे खाजगी सचिव
- ७) मा.राज्यमंत्री, (आदिवासी विकास) यांचे खाजगी सचिव
- ८) मा.मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य
- ९) मा.प्रधान सचिव, (महसूल), मंत्रालय, मुंबई
- १०) मा.प्रधान सचिव (आदिवासी विकास विभाग), मंत्रालय, मुंबई
- ११) मा.प्रधान सचिव (विधी व न्याय विभाग), मंत्रालय, मुंबई
- १२) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक
- १३) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- १४) सर्व विभागीय आयुक्त/ उपायुक्त (महसूल) नाशिक.
- १५) उप सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) जिल्हाधिकारी/ अपर जिल्हाधिकारी , ठाणे / नंदुरबार/ कोकण भवन.

- १७) मा. राज्यपाल यांचे उप सचिव, राजभवन, मलबार हिल, मुंबई
- १८) उपायुक्त, अपर आयुक्त कार्यालय, आदिवासी विकास, ठाणे
- १९) उपसंचालक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, नाशिक
- २०) प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा
- २१) सर्व सह सचिव / उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २२) कक्ष अधिकारी (कार्या-०७), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २३) कक्ष अधिकारी (ल-९), कार्यासन), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई
- २४) निवड नस्ती (कार्या-१४), आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.